

आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील
उपयोजना सन २०११-१२ चे जिल्हानिहाय व
योजनानिहाय अर्थसंकल्पीय तरतुदीचे वाटप -
योजनांतर्गत

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.१९८/का.६
मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- २७ मे, २०११.

- वाचा :** १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज-२०.११/प्र.क्र.१३/अर्थसंकल्प-३, दिनांक ६.५, २०११
२) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.२ /का.६ दिनांक, ९.५, २०११
३) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.४ /का.६ दिनांक, २९.४, २०११
४) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.५ /का.६ दिनांक, १२.५, २०११
५) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र. ७/का.६ दिनांक २९.४, २०११
६) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.८/का.६ दिनांक २९.४, २०११
७) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र. १०/का.६ दिनांक २९.४, २०११
८) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र. ११/का.६ दिनांक २९.४, २०११
९) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.१२/का.६ दिनांक २९.४, २०११
१०) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.१४/का.६ दिनांक २९.४, २०११
११) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.१६/का.६ दिनांक ६.५, २०११
१२) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.१७ /का.६ दिनांक २९.४, २०११
१३) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.१८/का.६ दिनांक २९.४, २०११
१४) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.१९ /का.६ दिनांक २९.४, २०११
१५) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.२० /का.६ दिनांक २९.४, २०११
१६) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.२३ /का.६ दिनांक ४.५, २०११
१७) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.२५ /का.६ दिनांक ६.५, २०११
१८) शासन निर्णय क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.१९८/का.६, दिनांक १०.५.२०११.
१९) शासन पृष्ठाकान क्र.बीयुडी २०११/प्र.क्र.१९८/का.६, दिनांक २७ मे, २०११.

शासन निर्णय :- उपरोक्त नमूद अनु.क्र.२ ते १७ या शासन निर्णयान्वये आदिवासी उपयोजना/आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील उपयोजनेचे सन २०११-१२ च्या जिल्हानिहाय/योजनानिहाय तरतुदीच्या वितरणास मंजूरी देण्यात आली आहे. तसेच अनु.क्र.१८ या शासन निर्णयान्वये प्रथम दोन महिन्याच्या (एप्रिल व मे) खर्च भागविण्यास मंजूरी देण्यात आली आहे.

२. आता "महाराष्ट्र विनियोजन विधेयक सन २०११" (महाराष्ट्र विनियोजन (लेखाअनुदान) अधिनियम, २०११ यांच्या अनुसूचीच्या स्तंभ ४ मध्ये विर्निदिष्ट करण्यात आलेल्या रक्कमांसह) यास विधानमंडळाने मंजूरी दिलेली असून महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी त्यास अधिसंमती दिलेले आहे, आणि ते २०११ चा अधिनियम क्रमांक १७ म्हणून महाराष्ट्र राजपत्र असाधारण भाग ८ दिनांक २९.४.२०११ यामध्ये प्रसिद्ध करण्यात आले असल्यामुळे आदिवासी उपयोजना व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील उपयोजनेच्या सन २०११-१२ करीता जिल्हानिहाय/योजनानिहाय वितरीत केलेल्या

तरतूदी क्र.२ ते १७ मधील शासन निर्णयासोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ क्र.२ मध्ये दर्शविलेल्या तरतूदी पूर्णतः खर्च करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

३. सदर तरतूदी खर्च करताना उपरोक्त अनु.क्र.२ ते १७ या शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. तसेच सदर खर्च मासिक निधी विवरणपत्रानुसार खर्च करावा. मासिक विवरणपत्रानुसारचा निधी एप्रिल ते डिसेंबर या कालावधीमध्ये पुढे-मागे ओढून घेण्याची सुविधा अर्थसंकल्पिय अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.

४. त्याचप्रमाणे सर्व नियंत्रक अधिकारी / अंमलबजावणी अधिकारी यांनी सदर तरतूदी खर्च करताना संदर्भ क्र.१९ सोबतचे वित्त विभागाचे परिपत्रक क्र.अंदाज २०११/प्र.क्र.९३/अर्थसंकल्प-३, दि.६ मे, २०११ च्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

५. वित्तीय वर्ष सन २०११-१२ च्या प्रथम नऊमाही करीता आवश्यक असणारा योजनेतर व योजनांतर्गत अर्थसंकल्पित निधी एकूण वार्षिक तरतूदीच्या ७५ टक्केच्या मर्यादेत अर्थसंकल्पिय अंदाज, वितरण व संनियंत्रण प्रणालीद्वारे वितरित केला जाईल. डिसेंबर अखेर खर्चाचे प्रमाण ६५ टक्केपेक्षा कमी असल्यास याप्रमाणात सुधारित अंदाजात कपात करण्यात येईल. सुधारित अंदाज सन २०११-१२ मंजूर करताना प्रत्यक्ष खर्चाचे प्रमाणातच मंजूर केले जातील याची नोंद घ्यावी.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक २०११०५२७१४१२२९००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने

(सु. द. नाईक)

कार्यासन अधिकारी

प्रति,

संचालक क्रिडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य पुणे.

संचालक नगर रचना, पुणे,

उपसंचालक, नगर रचना कोकण डिव्हीजन्स नवी मुंबई/अमरावती विभाग, अमरावती /नाशिक विभाग, नाशिक/ औरंगाबाद विभाग, औरंगाबाद.

आयुक्त, महिला व बाल विकास, मुंबई.

आयुक्त, मत्स्यव्यवसाय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.

आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, कोकण भवन, नवी मुंबई.

प्रधान मुख्य वन संरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे

विकास आयुक्त (उद्योग), महाराष्ट्र राज्य, मुंबई

संचालक, प्रौढ शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे.

महासंचालक, आरोग्य सेवा, मुंबई

आयुक्त, कृषि, महाराष्ट्र राज्य, पुणे

विकास आयुक्त (उद्योग), महाराष्ट्र राज्य, मुंबई

सहकार आयुक्त, निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे

विभागीय आयुक्त, मुंबई/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती/पुणे.

संचालक, उद्योग संचालनालय, मुंबई (बजेट)

जिल्हा अधिकारी, कृषि अधिकारी, (सर्व)

संचालक, मृदसंधारण व पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन, महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रादेशिक मत्स्यव्यवसाय उपायुक्त, नाशिक/अमरावती/नागपूर.
सहायक मत्स्यव्यवसाय उपायुक्त, मुंबई विभाग, मुंबई.

सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप व हत्तीरोग), आरोग्य सेवा संचालनालय, पुणे
अतिरिक्त संचालक, आरोग्य सेवा (कुटुंब कल्याण), पुणे.

जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, १५ आदिवासी जिल्हे
सहसंचालक, आरोग्य सेवा (आदिवासी उपयोजना), महाराष्ट्र राज्य, पुणे

सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त, रायगड, जि.रायगड/पालघर, जि.ठाणे/भंडारा/चंद्रपूर.

जिल्हा मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी, ठाणे/रायगड/नाशिक/पुणे/नांदेड/अमरावती/धुळे/जळगाव/अहमदनगर/नागपूर/भंडारा/गढचिरोली/जालना/अकोला/औरंगाबाद/बीड/चंद्रपूर/नंदुरबार/गोंदिया/हिंगोले/लातूर/वाशिम.

मुख्य कार्यकारी अधिकारी, मत्स्यव्यवसाय यंत्रणा, ठाणे/शाहापूर/पालघर/मुंबई/अमरावती.

सहनिबंधक, सहकारी संस्था (आदिवासी विकास), नाशिक (५प्रती)

विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था (आदिवासी विकास), नाशिक, नवी मुंबई/औरंगाबाद विभाग, औरंगाबाद/पुणे विभाग, पुणे/नागपूर विभाग, नागपूर/अमरावती विभाग, अमरावती/नाशिक विभाग, नाशिक.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सर्व जिल्हे.

प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास संस्था, ठाणे/रायगड/नाशिक/धुळे/जळगाव/यवतमाळ/नदुरबार/अहमदनगर/पुणे/नागपूर/अमरावती/चंद्रपूर/नांदेड/भंडारा/रत्नागिरी/सोलापूर/बुलढाणा/अकोला/वर्धा/औरंगाबाद/जालना/परभणी/सिधुदूर्ग/बोड/वाशिम/गोंदिया/हिंगोली/लातूर.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

जिल्हाधिकारी व सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती (सर्व)

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व)

सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प,
आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक/नागपूर/ठाणे/अमरावती.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर. (प्रत्येकी ५ प्रती)

वित्त विभाग/नियोजन विभाग/शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

सहकार व वस्त्रोदयोग विभाग, (१७ स व ८२ स) मंत्रालय, मुंबई-३२

सार्वजनिक आरोग्य विभाग (बजेट), मंत्रालय, मुंबई,

ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय (जल-१५), मुंबई-३२.

महसूल व बन विभाग, मंत्रालय, मुंबई

सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (योजना-१ व योजना-३)

कृषि व पदुम विभाग, (का-२१ व २५) मंत्रालय, मुंबई-३२

सचिव, उद्योग, उर्जा व कामगार विभाग (उर्जा) मंत्रालय, मुंबई-३२.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई (उद्योग-१७)

सचिव, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, मुंबई.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई (उद्योग-१७)

सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, (जल-२०), मंत्रालय, मुंबई.

सचिव, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ, मुंबई

सार्वजनिक बांधकाम विभाग (अर्थ-१) (२ प्रती), मंत्रालय, मुंबई-३२.

व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र उर्जा विकास प्राधिकरण, मुंबई.

सर्व जिल्हा अधिकारी कृषि अधिकारी, (सर्व) (सातारा, सांगली, कोल्हापूर, सिधुदूर्ग वगळून)

जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व)

सर्व मुख्य लेखा व वित्तीय अधिकारी, जिल्हा परिषद.

सर्व जिल्हाधिकारी

सर्व अवर सचिव / कार्यालय अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

ग्रंथपाल, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधानभवन ५ वा माळा, मुंबई.

निवड नस्ती (का-६)